

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी ४११ ०१८  
 मा.महिला व बालकल्याण समिती  
 कार्यपत्रिका क्रमांक ९  
 सभावृत्तांत

दिनांक २३/१०/२०१३

वेळ - दुपारी २.०० वाजता

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.महिला व बालकल्याण समितीची पाक्षिक सभा बुधवार दिनांक २३/१०/२०१३ रोजी दुपारी २.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा.सदस्य उपस्थित होते.

- १) मा. लोंढे शुभांगी संतोष - सभापती
- २) मा. तापकीर अनिता मच्छिंद्र
- ३) मा. सौ.बनसोडे शकुंतला काशिनाथ
- ४) मा.नेटके सुमन राजेंद्र
- ५) मा.गोफणे अनुराधा देविदास
- ६) मा.थोरात वनिता एकनाथ
- ७) मा.भालेराव प्रतिभा ज्ञानेश्वर
- ८) मा.विमलताई सुरेश जगताप

याशिवाय मा.कुलकर्णी - सहा.आयुक्त, मा.जगताप - समाज विकास अधिकारी, मा.पवार - कार्यालय अधिक्षक, मा.जगदाळे - सहा.प्रकल्प अधिकारी हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

-----

**उपस्थित सन्मा.सदस्यांचे संमतीप्रमाणे खालील ऐनवेळचा विषय सभा कामकाजात दाखल करून घेणेत आला -**

विषय क्र. १) १४ नोव्हेंबर बालदिना निमित्त पिंपरी चिंचवड शहरामध्ये बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करणेबाबत...मा.सुमन नेटके, मा.अनिता तापकीर यांचा प्रस्ताव.

-----

दिनांक ०९/१०/२०१३ रोजी झालेल्या सभेचा ( कार्यपत्रिका क्र.८ ) सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

-----

सभा कामकाजात दाखल करून घेणेत आलेला विषय घेणेत आला -

ठराव क्रमांक - १६

विषय क्रमांक - १

दिनांक - २३/१०/२०१३

सुचक - मा.सुमन नेटके

अनुमोदक - मा.अनिता तापकीर

संदर्भ:- मा.सुमन नेटके, मा.अनिता तापकीर यांचा प्रस्ताव -

१४ नोव्हेंबर बालदिना निमित्त पिंपरी चिंचवड शहरामध्ये बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे. सदरचा बालदिन भोसरी सर्व्हे नं.१ गावठाण या मैदानात आयोजित करावे. या कार्यक्रमाला येणा-या खर्चास मान्यता मिळणेकामी मा.स्थायी समितीकडे शिफारस करणेत येत आहे. सभावृत्तांत कायम होणेची वाट न पाहता ठराव मा.स्थायी समितीकडे पाठविणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

-----

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहीर केले.

(लॉडे शुभांगी संतोष)

सभापती

मा.महिला व बाल कल्याण समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी-४११ ०१८ नगरसचिव कार्यालय

क्रमांक - नस/४/कावि/१९९/२०१३

दिनांक - २३/ १० /२०१३



कार्यालय अधिक्षक

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

प्रत - सर्व संबंधीत शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकडे पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना.